

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत
केंद्र शासनामार्फत सन २०१४-१५ मध्ये
वितरीत निधीच्या प्रमाणात राज्य हिश्याचा
उर्वरित निधी राज्यातील नागरी स्थानिक
स्वराज्य संस्थांना वितरित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: स्वमअ-२०१५/प्र.क्र.४०/नवि-३४
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक: २९ जानेवारी, २०१६.

वाचा:

- १) शासन निर्णय, नगर विकास विभाग समक्रमांकित दिनांक १४ ऑगस्ट, २०१५
- २) शासन शुद्धिपत्रक समक्रमांकीत दिनांक १९ ऑगस्ट, २०१५
- ३) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३ दि.१७ एप्रिल, २०१५.
- ४) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक अर्थसं २०१५/प्र.क्र.१११/अर्थ-३ दि.३० जून, २०१५.
- ५) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३ दि.१६ जानेवारी, २०१६.

शासन निर्णय:

देशातील सर्व शहरे पूर्णपणे स्वच्छ, निरोगी आणि राहण्यायोग्य करणे, शहरातील गरीब आणि महिलांच्या आरोग्य विषयक व स्वच्छतेविषयक बाबींकडे विशेष लक्ष केंद्रित करून सर्व नागरिकांना स्वच्छ व चांगले आरोग्य आणि पर्यावरण मिळावे तसेच देशातील सर्व सांविधानिक शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील नागरीकांना घरगुती शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने केंद्र शासनाने “स्वच्छ भारत अभियान (नागरी)” ची अंमलबजावणी सुरु केली आहे. या अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये उपरोक्त उद्देशाने “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” ची अंमलबजावणी सुरु झाली असून, या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नगर विकास विभागांतर्गत स्वतंत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय निर्माण करण्यात आले आहे.

२. केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात राज्यासाठी वितरीत केलेला निधी व त्या प्रमाणात राज्य शासनाचा अनुज्ञेय हिस्सा रुपये १७७.७९२५ कोटीपैकी ७०% च्या मर्यादेत रुपये १२४.५९ कोटी असे एकूण रुपये २५९.५९ कोटी एवढा निधी संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आला आहे.

३. वित्त विभागाच्या संदर्भीय क्रमांक ३ येथील दिनांक १६ जानेवारी, २०१६ च्या शासन परिपत्रकान्वये केंद्र पुरस्कृत योजनांसाठी निधी वितरणाची मर्यादा १०० टक्के करण्यात आली आहे. त्यानुसार स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य हिश्यासाठी सन २०१५ च्या दुसऱ्या

अधिवेशनात अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या निधीतून, राज्य शासनाच्या अनुज्ञेय हिश्यापैकी उर्वरित ३०% निधी म्हणजेच रुपये ५३.४० कोटी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदरचा खर्च संबंधित लेखाशिर्षासमोर दर्शविल्याप्रमाणे त्या लेखाशिर्षाखाली सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतूदी मधून भागविण्यात यावा.

अ. क्र.	लेखाशिर्ष	अर्थसंकल्पीत करण्यात आलेली निधी रुपये
अ)	महानगरपालिकांना	
१	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९१, महानगरपालिकांना सहाय्य, (००) (७७) स्वच्छ भारत अभियानासाठी महानगरपालिकांना सहाय्य (राज्य हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७६१) योजनांतर्गत	१२,८५,६७,०००/- (रुपये बारा कोटी पंच्याऐंशी लक्ष सदुसष्ट हजार फक्त.)
ब)	नगरपरिषदांना	
२	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९२, नगरपरिषदांना सहाय्य, (००) (७९) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदांना सहाय्य (राज्य हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७८८) योजनांतर्गत	३९,४९,६३,०००/- (रुपये एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लक्ष त्रेसष्ट हजार फक्त.)
क)	नगरपंचायतींना	
३	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९३, नगरपंचायतींना सहाय्य, (००) (०४) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपंचायतींना सहाय्य (राज्य हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९८०३) योजनांतर्गत	१,०४,७०,०००/- (रुपये एक कोटी चार लक्ष सत्तर हजार फक्त.)

४. सदर निधी आहरित करण्यासाठी राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी सदर रक्कमेचे देयक तयार करून ते अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांच्याकडे तात्काळ सादर करून सदर निधी आहरित करून धनादेश प्राप्त करून घेण्यात यावा. सदर निधीचे नागरी स्वराज्य संस्थानिहाय वाटप शासन स्वतंत्र आदेशान्वये करून देईल, त्यानुसार या निधीचे वितरण संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरण करण्याची कार्यवाही राज्य अभियान संचालकांनी तात्काळ करावी.

५. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थस २०१५/प्र.क्र. ८५/अर्थ-३ दिनांक १७ एप्रिल, २०१५ व वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थस २०१५/प्र.क्र. १११/अर्थ-३ दिनांक ३० जून, २०१५ तसेच वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थस २०१५/प्र.क्र. ८५/अर्थ-३ दिनांक १६ जानेवारी, २०१६ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०१२९१८०५०४१३२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सुधाकर झा. बोबडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा .मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा .राज्यमंत्री (नगर विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. अपर मुख्य सचिव, वित्त, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
४. मा. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर.
७. महालेखापाल (लेखापरिक्षा)-१, मुंबई.
८. महालेखापाल (लेखापरिक्षा)-२, नागपूर
९. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय, मुंबई.
१०. सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
११. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
१२. राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), मुंबई.
१३. मुख्याधिकारी नगरपरिषदा / नगरपंचायती (सर्व)
१४. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
१५. अधिदान व लेखाधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई.
१६. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
१७. मुख्य लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
१८. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१९. उप सचिव (नवि-४), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. उप सचिव (नवि-५), रोख शाखा, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. निवडनस्ती, नवि-३४.